

शस्यसि 8,77,6. — 2) *gehemmte Lage, Klemme, angustiae*: मा ते घ्न्यां परिष्ठावघायं भूम परीदे RV. 7,19,7. अर्चति तेषु तनये परिष्ठीषु मेघसाता वाजिनमर्हये धने 10, 147, 3. — Zur Bildung des Wortes vgl. अभिष्टि, उपस्ति.

परिष्ठुति (von स्तु mit परि) f. *Lob, Preis*: मही देवस्य सवितुः परिष्ठुतिः RV. 5,81,1.

परिष्ठुम् (स्तुम् mit परि) 1) adj. *umjauchend*: मन्दाः सुञ्जिह्वाः स्वरितार आसभिः समिष्ठा इन्द्रे मरुतः परिष्ठुम् RV. 1,166,11. — 2) f. *das Jauchzen*: उत नो गोमतीरिषो विश्वा अर्घ परिष्ठुम् RV. 9,62,24.

परिष्ठाम् (von स्तुम् mit परि) m. *Verzierung von Sāman mit sogenannten Stobha*: परिष्ठामो वैत्रपस्य परिस्तुब्धं हि वैत्रपम् PANKAV. Bā. 8,9,12.

परिष्ठाम m. = परिस्तोम Svāmin zu AK. 2,8,2, 10. ÇKDr.

परिष्ठल (प° + स्थल) n. P. 8,3,96. *surrounding place or site* Wils.

परिष्ठौ (स्था mit परि) 1) adj. *hemmend*: अर्कमपः परिष्ठाम् RV. 6,72,3. — 2) f. *Hemmung, Schranke*: अति विश्वाः परिष्ठा स्तेन इव व्रजमक्रमुः RV. 10,97,10. AV. 11,2,25.

परिष्यन्दं und °स्यन्द (von स्यन्द mit परि) P. 8,3,72. m. 1) *Strom, Fluss*: परिष्यन्दो वाचाम् BHART. 1,6. Nāsse VJUP. 161. — 2) *eine umflossene Sandbank, Insel* ÇAT. Br. 9,2,1, 19. 14,3,1, 14. KĀTJ. Çr. 18,3,10. Ueberall mit ष.

परिष्यन्दिन् und °स्यन्दिन् (wie eben) adj. *fließend, strömend*: अग्राधातःपरिष्यन्दि — श्रोतः सारस्वतं वरुत् Verz. d. Oxf. H. No. 208, Çl. 3.

परिषङ्ग (von स्वङ्ग mit परि) m. 1) *Umarmung* AK. 3,3,30. H. 1507. HALĀJ. 2,143. पुत्रेण MBH. 5,1067. R. GORR. 1,4,88. परिषङ्गमिमं तावत्प्रीतिदायं गृहाण मे 3,21,28. KĀM. NĪTIS. 3,35. Spr. 71. PANKĀT. II, 61. KATHĀS. 9,1,17,7. BHĀG. P. 1,13,5. PRAB. 40,15. पयोधरोपरिपरिषङ्ग Git. 12,16. — 2) *Berührung, Contact*: प्रियाप्रियपरिषङ्गसुखडुःखाविकारिता KĀM. NĪTIS. 2,30. प्राण° ÇĀṆK. zu BRH. ĀB. UP. S. 90.

परिषङ्गन (wie eben) n. *das Umarmen, Umarmung* Nir. 2,27 (vgl. SĪJ. zu RV. 3,33,10). — Vgl. परिषङ्गन.

परिषङ्ग्य (wie eben) adj. *zu umarmen*: °स्यो भवान्मया MBH. 3,10038.

परिषङ्गन (wie eben) n. *das Umarmen* VJUP. 217. पुत्रस्य P. 3,3,116. Sch. — Vgl. परिषङ्गन.

परिषङ्गत्य (wie eben) *ein best. zusammenhaltendes Gerathe am Hause* AV. 9,3,5.

परिषङ्गीयम् (wie eben, mit dem suff. des compar.) adj. *fester umfassend* AV. 10,8,25.

परिषङ्कित (partic. von षङ्क् mit परि) n. wohl *das Herumspringen* Schol. zu H. 535 (wo °षङ्कित इयम् zu lesen ist) und 536.

1. परिसेवत्सर (प° + से°) m. *ein rundes —, volles Jahr*: °रान् शतम् MBH. 7,2341. fg. परिसेवत्सरोषित 1, 2260. 4, 2359. 13, 4672 (vgl. M. 3, 119). परिसेवत्सरात् *nach Verlauf eines vollen Jahres* M. 3, 119; nach KULL. परि सेवत्सरात् *zu trennen* (vgl. u. परि 2, b, γ).

2. परिसेवत्सर (wie eben) adj. *ein volles Jahr alt*: धान्य सुच. 1,229, 2. अर्शासि *inveteratus* 261,9. *der ein volles Jahr gewartet hat*: राजर्षिकस्रातकगुर्वन्प्रियश्चप्रुमास्तान् । अर्हयेन्मधुपर्केण परिसेवत्सरान्पुनः ॥ M. 3, 119, v. 1. für परिसेवत्सरात्.

परिसद्य (प° + स°) adj. *in einem freundschaftlichen Verhaltmiss stehend* PĀR. GRH. 2,11.

परिसंख्या (von ख्या mit परिसम्) f. = *आकलन* TRIK. 3,3,230. 1) *Aufzahlung im Einzelnen, Zusammenzahlung, Gesamtzahl, Gesamtheit, Anzahl* uberh. ÇĀṆK. Çr. 9,1,6. सांख्यदर्शनमेतावत्परिसंख्यानदर्शनम् MBH. 12, 11409 (vgl. HALL in der Einl. zu SĀṆKĀJAPR. 2). खराणां पुरुषाणां च परिसंख्या न विद्यते 14, 1931. त्रीणि श्लोकसंख्याणि तावत्त्येव शतानि च । षष्टिः श्लोकास्तथा त्रयोः काण्डे ऽस्मिन्परिसंख्यया ॥ R. GORR. 1,4,146. वित्तस्य विद्यापरिसंख्यया मे कोटीद्यत्सो दश चारु RAGH. 5, 21. देविकानां युगानां तु संख्यं परिसंख्यया (KULL.: प° इति श्लोकपूरणार्थो ऽनुवादः) । ब्राह्ममेकमर्हये तावती रात्रिरेव च ॥ M. 1,72. — 2) *erschöpfende Erzahlung* so v. a. *Beschrankung auf das Aufgezahlte, namentlich Erwahnte*: von der Bestimmung ऋतुकालाभिगामी स्यात् M. 3, 45 sagt KULL., es sei dieses ein *नियमविधि*: । न तु परिसंख्या d. h. ऋतुकाले *müsse man unbedingt dem Weibe beiwohnen, damit sei aber nicht gesagt, dass der Beischlaf nur zu dieser genannten Zeit stattfinden durfe*. Vgl. KULL. ebend. S. 193, Z. 12 und zu 5,27. Schol. zu KĀTJ. Çr. 683,16. 819,19. SĀH. D. 735. KUALAJ. 139. b (115, b). PRATĀPAR. 99, a,7. Schol. zu VĀSAVAD. S. 18.

परिसंख्यान (wie eben) n. 1) = परिसेवत्सरात् 1: भूतानां परिसंख्यानं भूयः पुत्र निशामय MBH. 12,9131. तद्वानाम् BHĀG. P. 2,8,19. सांख्यज्ञानं प्रवक्ष्यामि परिसंख्यानदर्शनम् MBH. 12, 11393 (vgl. HALL in der Einl. zu SĀṆKĀJAPR. 2). पुरुषायुषाकारात्र° adj. BHĀG. P. 5,18,15. — 2) *richtige Beurtheilung*: शरीर° JĀṆ. 3, 158. — 3) = परिसेवत्सरात् 2. Schol. zu KĀTJ. Çr. 618,6. Z. d. d. m. G. IX. LXXI.

परिसंचय (von चत् mit परिसम्) adj. *zu meiden* P. 2,4,54. VĀRT. 2, Sch.

परिसंचर (प° + से°) m. *viell. ein uberaus schwieriger Durchgang, eine schwer zu uberwindende Zeit*: त्रिविधः सर्वभूतानां कीर्त्यते परिसंचरः । अनावृष्टिर्भास्कराच्च धोरः संवर्तको ऽनलः । मौघो ह्येकार्पावोस्तथा रात्रिर्महात्मनः (verdorben) VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 49, b, 9. fgg.

परिसंतान (von 1. तन् mit परिसम्) m. *Sehne, Band* TS. 7,4,21,1.

परिसभ्य (von परि + सभा) m. *Mitglied einer Versammlung, Beisitzer* ÇKDr. Wils.

परिसमत्त (प° + स°) *Umkreis* VJUP. 150. अर्धयोजनपरिसमत्तक 132.

परिसमाप्ति (von आप् mit परिसम्) f. *Abschluss, Beendigung, Schluss, Ende*: पुरुषार्थ° ÇĀṆK. zu BRH. ĀR. UP. S. 152. कर्म° 239. क्रिया° Schol. zu P. 2,3,6. प्रारिप्सित° SĀH. D. 1,3. Verz. d. Oxf. H. No. 91. Schol. zu Kap. 1,165. आ पञ्चमपरिसमाप्तेः *bis zum Schlusse des 5ten* (A d h j a) Schol. zu P. 3,1,1. — Vgl. अपरिसमाप्तिक.

परिसमुत्सुक (प° + स°) adj. *uberaus besorgt, — unruhig, — aufge-regt* R. 2,63,11.

परिसमूहन (von 1. ऊह् mit परि) n. *das Zusammenkehren, Fegen* ĀÇV. Çr. 2,4. KĀTJ. Çr. 4,12,19. GOBH. 1,8,17. PĀR. GRH. 2,4. GRHĀSĀṆER. 1,87. BHĀG. P. 8,18,19.

परिसर (von सर mit परि) m. 1) *Standort* सुच. 2, 166, 21. मुक्ताजालैः स्तनपरिसरैः MEGH. 68, v. 1.; nach einem Schol. adj.: स्तनं परिसरतीति परिसराः — 2) *Saum, Rand, die nachste Umgebung, unmittelbare*